

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या गोपनीय
अहवालासंदर्भात लोकप्रतिनिधींमार्फत राजकीय
दबाव आणल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या
गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

परिपत्रक क्रमांक: सीएफआर-१२०२/४४०/१३,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: १ ऑगस्ट, २००३

वाचा:- सा.प्र.वि, शासन निर्णय क्र: सीएफआर-१२९५/प्र.क्र.३६/९५/तेरा, दि. १-२-१९९६

परिपत्रक

असे निदर्शनास आले आहे की, काही शासकीय अधिकारी/कर्मचारी त्यांच्या गोपनीय
अहवालामधील प्रतिकूल श्रेे वगळण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींमार्फत राजकीय दबाव आणतात.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक), नियम १९७९ मधील नियम क्रमांक २३ अन्वये शासकीय कर्मचाऱ्याने
त्यांच्या सेवाविषयक बाबीसंदर्भात राजकीय दबाव आणण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने अशा सूचना देण्यात येत आहेत की, जे शासकीय
अधिकारी/कर्मचारी गोपनीय अहवालातील प्रतिकूल श्रेे काढून टाकण्यासंदर्भात बाहेरील व्यक्तींकडून
किंवा लोकप्रतिनिधींमार्फत राजकीय दबाव आणतील किंवा शिफारसपत्र आणतील अशा
अधिकारी/कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घ्यावी. ही नोंद सोबत जोडलेल्या
नमुन्यामध्ये गोपनीय अहवालाचे संस्करण करणाऱ्या संबंधित आस्थापना अधिकाऱ्याने घ्यावी. अशी
नोंद घेतल्यानंतरच सबर अधिकारी/कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने गोपनीय अहवालाच्या
प्रतवारीचा विचार करण्यात येईल.

उपरोक्त सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

प्र. कु. लोखंडे

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
प्रबंधक, लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई (पत्राने),
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई, (पत्राने)
सर्व मंत्रालयीन विभाग,
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील
सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुख,
निवड नस्ती

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर-१२०२/४४०/१३,
दिनांक १ ऑगस्ट, २००३ चे जोडपत्र.

१) विभागाचे/कार्यालयाचे नाव :

२) शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांचे पूर्ण नाव :

३) धारण केलेले पद .

४) सदर अधिकारी/कर्मचारी यांनी
गोपनीय अहवालातील प्रतिकूल
शेरे काढून टाकण्यासंदर्भात बाहेरील
व्यक्ती/लोकप्रतिनिधींमार्फत
राजकीय दबाब/शिफारसपत्र
आणले असल्यास त्याचा तपशील
(अनेक वेळा आणल्यास त्याच्या
तारखा नमूद करण्यात याव्यात.) :